

प्रतिनियुक्तीवर असलेल्या अपर जिल्हाधिकारी
संवर्गातील अधिकाऱ्यांना मुदतपूर्व प्रत्यावर्तित
करण्यात येत असल्याबाबत.....

महाराष्ट्र शासन,
महसूल व वन विभाग,
३२ वा मजला, सेंटर १ इमारत, जागतिक व्यापार केंद्र,
कफ परेड, मुंबई-४०० ००५.
शासन परिपत्रक क्रमांक : डिपीटी २०१२/११/प्र.क्र.२४५/ई-१
दिनांक : २१ फेब्रुवारी, २०१३.

-: परिपत्रक :-


अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापनाबाबतचे निर्णय शासन स्तरावर मा.मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर अंतिम करण्यात येत असतात. तथापि, असे निदर्शनास आले आहे की, प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या अपर जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित प्रशासकीय विभाग महसूल विभागाशी विचारविनिमय न करताच अथवा मा.मुख्यमंत्री महोदयांची मान्यता प्राप्त करून घेताच प्रतिनियुक्तीवरील अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रत्यावर्तनाचे आदेश परस्पर निर्गमित करतात.

२. प्रतिनियुक्तीवरील अपर जिल्हाधिकारी अचानक विभागाकडे परत आल्यास संवर्ग व्यवस्थापनात व त्यांना पदस्थापना प्रस्तावित करण्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी असे अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत राहतात. जे प्रशासकीय दृष्ट्या उचित नाही.

३. सबब, सर्व प्रशासकीय विभागांना सूचित करण्यात येते की, अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने नेमणूक ही मा.मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेने केली जात असल्यामुळे अशा अधिकाऱ्यांचे मुदतपूर्व प्रत्यावर्तन मा.मुख्यमंत्री महोदयांची मान्यता प्राप्त करून घेतल्याशिवाय करण्यात येऊ नये. अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सेवा प्रतिनियुक्तीवर घेतल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यावर्तित करतांना सर्व संबंधित विभागांनी वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.

४. सदर शासन परिपत्रक शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संकेतांक क्रमांक २०१३०२२११४५२३३७४१९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(स्वा. शि. क्षत्रिय)

अपर मुख्य सचिव (महसूल), महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
- २) मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ४) सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) सर्व सह / उप सचिव (आस्थापना / समन्वय), सर्व मंत्रालयीन विभाग
- ६) सर्व विभागीय आयुक्त
- ७) सर्व जिल्हाधिकारी
- ८) सर्व संबंधित कार्यालये (यादीनुसार)
- ९) सर्व अपर जिल्हाधिकारी (यादीनुसार)
- १०) महसूल व वन विभागातील सर्व कार्यासने
- ११) निवडनस्ती ई-१ कार्यासन